



जाहिर निवेदन

मा.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” मा.शासन निर्णयान्वये राबविणेत येत आहे. या अभियानांतर्गत शहर “हागणदारी मुक्त” करणे व शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर “स्वच्छ” करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या अनुषंगाने राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरामधील नागरीकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सेवा देत असताना नागरीकांकडूनही त्यास सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु, जे नागरीक सहकार्य करीत नाहीत, त्यांना घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मधील तरतुदीनुसार दंड करणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने, मा.महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्रमांक स्वमअ-२०१७/प्र.क्र.२५६/नवि-३४, दिनांक ३० डिसेंबर, २०१७ अन्वये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० (अ) मधील तरतुदीनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्थाना दंड करण्यासाठीचे दर शासनाने निश्चित करून दंड वसूल करण्याचे अधिकार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

त्यानुसार, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्थाना खालील नमुद कृत्यांकरीता नाशिक महानगरपालिकेकडून दंड आकारणी करून दंड वसूल करणेत येईल याची नोंद घ्यावी.

अ.क्र.	कृती / बाब	दंड र.रू.
१.	रस्ते / मार्गावर घाण करणे	१८०/-
२.	सार्वजनिक ठिकाणी थुंकणे	१५०/-
३.	उघडयावर लघवी / लघुशंका करणे	२००/-
४.	उघडयावर शौच करणे	५००/-

यामध्ये, “घाण” म्हणजे ज्यापासून उपद्रव होऊ शकेल असे टाकाऊ पदार्थ, धूळ, अस्वच्छ परिस्थिती तसेच, या नियमान्वये, प्रतिबंधित करूनही सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य सुरक्षितता, जीवन व स्वास्थ्य यांस बाधा होईल अशा अस्वच्छतेचा समावेश असेल. तसेच, “घाण करणे” म्हणजे सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी निष्काळजीपणाने टाकलेली, फेकलेली, पसरवलेली अथवा सुटलेली घाण किंवा सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी घाण टाकणारी, फेकणारी, पसरवणारी कृती इ.समावेश राहिल.

तरी,नाशिक महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजना व सेवा अनुषंगाने नागरीकांनी देखील सहकार्य करावे व दंडाची कार्यवाही टाळावी.

Sd/-

आयुक्त,

नाशिक महानगरपालिका, नाशिक